

अन्वेषण, चौकशी किंवा फौजदारी  
गुन्ह्याबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या  
निलंबित शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा  
आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये  
सुधारणा करणेबाबत...

**महाराष्ट्र शासन**  
**सामान्य प्रशासन विभाग**  
**शासन निर्णय, क्रमांक. सीडीआर-१३०८/प्र.क्र. १९/०८/११-अ,**  
**मंत्रालय, मुंबई -४०० ०३२,**  
**दिनांक : २७ जून, २००८.**

- वाचा :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१३९३/  
प्र.क्र.७२/११-अ, दिनांक १४ डिसेंबर, १९९५.  
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१३९६/  
प्र.क्र.२२/११-अ, दिनांक १४ जून, १९९६.  
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.सीडीआर-१३९६/  
प्र.क्र.६/०६/११-अ, दिनांक २० जुलै २००६.  
४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सीडीआर-१३०६/  
प्र.क्र.३/०७/११-अ, दिनांक १८ ऑक्टोबर, २००७.  
५) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग. क्रमांक निप्रआ-२००८/  
प्र.क्र.३/०८/११-अ, दिनांक १४ मार्च, २००८.

**शासन निर्णय :-**

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम, ४ अन्वये शासकीय सेवकांच्या निलंबनाबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या नियमांच्ये निलंबित केलेल्या शासकीय सेवकांच्या निलंबनाचा आढावा घेण्याच्या अधिकाराचे नियमन संदर्भाधीन शासन निर्णयांच्ये करण्यात आले आहे. दिनांक २० जुलै, २००६ च्या शासन निर्णयातील याबाबतचे वर्गीकरण सर्वसाधारण स्वरूपाचे असून त्यामध्ये खटला दाखल झालेल्या शासकीय कर्मचा-यांचे निलंबन कायम ठेवण्याची तरतूद आहे. हीच तरतूद दिनांक १८ ऑक्टोबर, २००७ च्या शासन निर्णयामध्ये कायम ठेवण्यात आली आहे.

२. शासन निर्णय दिनांक २० जुलै, २००६ मधील परिच्छेद २ (ड) व दिनांक १८ ऑक्टोबर, २००७ मधील परिच्छेद १ (तीन) मध्ये किंचित सुधारणा करून निलंबनाचा प्रदीर्घ काळ आणि प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेऊन एखादया कर्मचा-याचे निलंबन उठविण्याबाबत निलंबन आढावा समिती मा.मुख्यमंत्र्यांना शिफारस करू शकेल असा बदल करण्यात येत आहे. गट क व गट ड संवर्गतील शासकीय सेवकांच्या निलंबन प्रकरणाचा आढावा घेताना वरील तरतुदी विचारात घेण्यात याव्यात.

३. या संबंधीच्या संदर्भाधिन शासन निर्णयान्वये नमुद केलेल्या अन्य तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे आदेश तात्काळ लागू करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०६२७१५३६३०००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(प्र.ल.पाठक)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव,  
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव व स्वीय सहायक,

मुख्य सचिव/सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव मंत्रालयीन विभाग,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,

\* प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,

\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मंत्रालयीन विभाग,

मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/ प्रादेशिक विभागप्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती.

\*पत्राने